

भारतीय गैर न्यायिक

एक सौ रुपये

Rs. 100

रु. 100



ONE HUNDRED RUPEES

सत्यमेव जयते

भारत INDIA  
INDIA NON JUDICIAL

Mumbai

No. 222 MAHARASHTRA

JAN 2007

Officer

V. Patil

श्री सो. कांचन हर्षद बोगळे श्री AK 771070

कोल्बेट पैदाना ब्लॉक, काईक्या मॉडल शेजारी,  
२, छे नगर, अट्रे (पूर्वी), पुणे-५१. ज. १३ FEB 2007

श्री/श्रीमती/किसे  
Vrushali A-Salvi

पाना व.....

Authorized Signatory  
Bandra (E) Branch

BSMgab  
रत्नाकर गणेश तुपाक विक्रिया  
M-9870142197

009421

The North Karara S.S.B.Co-op.  
Bank Ltd. Bandra Branch, Zapurta  
Sahitya Sanshodhan, Kalahangar.  
Mumbai-400 054  
DISTRIC/CO-OP  
1905

AGREEMENT

THIS AGREEMENT is made and entered into at Mumbai on this 15<sup>th</sup> day of February, 2007, BETWEEN Shri SUBHASH KASHIRAM PANCHAL age 56 years, Indian Inhabitant, Presently residing at 237-A/9263, Sandeshchandra CHS Ltd. Kannamwar Nagar No.2, Vikhroli (East), Mumbai 400083, and the tenant of Tenement No.B-205, Pancharatna CHS (Proposed), Gas Company Lane, S.N.Marg, Chinchpokli, Mumbai 400012, hereinafter called and referred to as the SELLER (which expression unless repugnant to the context or meaning thereof shall mean and include his heirs, executors, administrators and assigns) of the One Part, AND (1) SMT. VRUSHALI ANIL SALVI

39264  
108764  
SPECIAL  
FEB 15 2007  
12:28

*[Handwritten signature]*

*[Handwritten signature]*

*[Handwritten signature]*




aged 30 years and (2) SHRI ANIL YASHWANT SALVI, aged 34 years, Indian Inhabitants, residing at Tenement No.B-205, Pancharatna CHS (Proposed), Gas Company Lane, S.N.Marg, Chinchpokli, Mumbai 400012, hereinafter called and referred to as the PURCHASERS (which expression unless repugnant to the context or meaning thereof shall mean and include their heirs, executors, administrators and assigns) of the Other Part

WHEREAS the Seller is the original tenant/allottee in respect of Tenement No.B-205, Pancharatna CHS (Proposed), Gas Company Lane, S.N.Marg, Chinchpokli, Mumbai 400012, admeasuring 225 sq. ft. (hereinafter called and referred to as the said TENEMENT) which was allotted to him by the Mumbai Building Repair and Reconstruction Board Mumbai.

AND WHEREAS the Seller paid and cleared all the dues, taxes, outgoings, elect. Charges, etc. of the above said Tenement to the Board and other concerned authorities upto date.

AND WHEREAS now due to personal reason the Seller is unable to occupy the above said Tenement and therefore agreed to assign and transfer all the rights title and interest in the above said tenement in favour of the Purchasers for the total cost price/ consideration amount of Rs.4,25,000/- (RUPEES FOUR LAKHS TWENTY FIVE THOUSAND ONLY); AND WHEREAS the Purchasers has accepted the above offer of the Seller on the following terms and conditions mutually agreed by and between the parties hereto as under:-







NOW THEREFORE THESE PRESENTS WITNESSETH AS  
UNDER:-

1. That the Purchasers hereby pays to the Seller the said agreed sum of Rs.4,25,000/- (RUPEES FOUR LAKHS TWENTY FIVE THOUSAND ONLY) as and by way of full and final cost price/ consideration amount of the above said Tenement, the receipt whereof the Seller hereby admits and acknowledges at the foot hereof in full and final settlement.
2. In consideration of the above amount the Seller hereby assigns and transfers all the rights, title and interest in the above said Tenement including its tenancy, occupancy, possessor rights unto and in favour of the Purchasers herein forever and absolutely from the date of execution hereof and also put the Purchasers in exclusive use, occupation and possession of the above said Tenement on the date of execution hereof.
3. The Seller hereby agrees to co-operate with the Purchasers at all reasonable times as and when required to be done in getting the above said Tenement duly transferred in name of the Purchasers at the cost of the Purchasers and further the Seller agrees to execute any other necessary documents, papers and applications etc. in favor of the Purchasers till the above said Tenement and

*M. Mirza*

*P. P. P.*  
*A. A. A.*



membership/shares of the said society is fully and effectual transferred in their name.

4. That the Seller hereby undertakes to co-operate with the Purchasers for the transfer/regularization of the above said Tenement and its cost price/deposit etc. to the name of the Purchasers.


5. The Seller hereby declares that :-

a) He has not entered into any agreement/s with any other persons/s in respect of the above said Tenement;

b) The Seller has not transferred and assigned his rights, title and interest in respect of the above said Tenement with any other person/s;

c) The Seller has not mortgaged, alienated or charged with the above said Tenement or any part thereof with any person/s and the same is free from all encumbrances;

d) The Seller declares that except himself no other person/s have any rights in the above said Tenement.







6. The Seller hereby declares that he has no more claim, rights, title and interest in the above said Tenement and he has relinquished all his rights, title and interest in the above said Tenement in favour of the Purchasers and that he will not raise any claim of whatsoever nature in the above said Tenement in future.
7. The Seller has paid and cleared all the dues, taxes, outgoings, elect. Charges, society charges, and other amounts etc. of the above said Tenement to the Board and other authorities concerned upto date.
8. The Purchasers shall be responsible for the payments of dues, taxes, outgoings, transfer/regularisation charges, service charges, etc. of the above said Tenement to the Board and the electricity charges to the Electricity Board directly from the date of execution hereof for which the Seller shall not be held responsible.
9. That the Purchasers hereby undertake to use and enjoy the said Tenement peacefully and quietly and abide by the rules and regulations of the Board and residing therein in accordance with the provisions of law.










10. The Seller hereby declares that from the date of execution hereof and on receipt of the full and final cost price/consideration amount of the above said Tenement, the Seller shall have no more claim, right, title and interest in the above said Tenement and the Purchasers shall be entitled to hold, occupy, use and enjoy the said Tenement and the Purchasers shall use and occupy the same without any interruption from the Seller or any other person/s claiming through or under him.

11. The Seller hereby declares that he has no objection for the transfer/regularization of the above said Tenement and its tenancy deposit/cost price and other amounts to the name of the Purchasers in accordance with the provisions of Regulation 35-A of the Maharashtra Housing and Area Development (Estate Management, Sale, Transfer and Exchange of Tenements) Regulation 1981.

12. The Purchasers shall abide by the rules and regulations of the Board as well as the byelaws of the Society concerned.

13. That the Seller hereby confirm that he has already put the Purchasers in exclusive use, occupation and possession of the above said Tenement and today delivered all the relevant









documents of the said tenement to the Purchaser on the date of execution hereof

IN WITNESS WHEREOF the parties hereto have hereunto set and subscribed there respective hands on the day and the year first hereinabove written.

SCHEDULE


Tenement No.B-205, Pancharatna CHS (Proposed), Gas Company Lane, S.N.Marg, Chinchpokli, Mumbai 400012 admeasuring 225 sq. ft.

SIGNED AND DELIVERED by the )

Withinnamed Seller Shri )

SUBHASH KASHIRAM PANCHAL )

In presence of..... )



1. Raghunath Govind Kadam

2. Achyut Yashwant Urankar





॥ श्री ॥

'पंचरत्न' सहकारी गृह-निर्माण संस्था (नियोजित)  
Pancharatna Co-op. Housing Society (Proposed)

पंचरत्न बिल्डींग, सुभानराव नलावडे मार्ग, चिंचपोकळी, मुंबई



Bill No.	1326	Date:	9/2/24
Name of Member	श्री. वृषाली के. साळुंकार		
Shop / Room No.	205	Wing	B
Maintenance for the Month	Jan 24 & Feb 24		
DESCRIPTION	₹	Ps.	
1. Maintenance Charges	2000	-	
2. Sinking Fund			
3. Penalty / Interest			
4. Building Repair Fund	400	-	
5. Donation			
6. Any Other			
TOTAL	2400	-	

Rupees Two thousand four hundred only  
Cheque No. 002668 Dated 9/2/24  
Bank ICICI  
Branch \_\_\_\_\_

For Pancharatna CHS (Prop.)

Cheques are subject to realisation.  
This amount is received without prejudice.


Treasurer / Receiver's Sign.



॥ श्री ॥

पंचरत्न सहकारी गृह-निर्माण संस्था (प्रमाणित)  
Pancharatna Co-op. Housing Society

पंचरत्न बिल्डींग, सुभानराव नलावडे मार्ग, चिंचपोकळी, मुंबई - ४०० ०४५



Bill No. 1389 Date: 10/3/24  
Name of Member श्री. पूषाजीत शिंदे  
Shop / Room No. 205 Wing B  
Maintenance for the Month May-2024

DESCRIPTION	₹	Ps.
<input checked="" type="checkbox"/> Maintenance Charges .....	1000	-
2. Sinking Fund .....		
3. Penalty / Interest .....		
<input checked="" type="checkbox"/> Building Repair Fund .....	200	
5. Donation .....		
6. Any Other .....		
TOTAL	1200	-

Rupees One thousand two hundred only  
Cheque No. 185 Dated 10/3/24  
Bank SBI For Pancharatna CHS (Prop.)  
Branch \_\_\_\_\_

Cheques are subject to realisation.  
This amount is received without prejudice.

[Signature]  
Treasurer / Receiver's Sign.





# पंचरत्न सहकारी गृह-निर्माण संस्था (नियोजित)

पंचरत्न बिल्डींग, सुभानराव नलावडे मार्ग, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई - ४०० ०१२.

मर्यादित  
दिनांक ३०/६/१४

~~श्रीमती वृषाली अनील साठवी~~  
~~पंचरत्न बी-२०५~~  
~~मुंबई-४०००१२~~

विषय: "बी २०५ जाहरकल प्रमाणित"

आपण दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने

- ~~श्रीमती वृषाली अनील साठवी रसिवाही ७-२०५~~  
~~पंचरत्न स-मृ.वि. संस्था मर्यादित मधील~~  
~~रसिवाही असून ह्या सहनिकेवर कार्य किंवा~~  
~~सहजिका विकण्यास सोसायटीची काहीही हरकत~~  
~~नाही. ह्याचे फलसेही देणे सोसायटीला बाकी नाही~~  
~~त्यांनी सर्व हजेर्याला स्वयं मार्च २०१४ पर्यंत~~  
● ~~सोसायटीला जमा केला आहे. काही शेणेबाकी आहे~~

पंचरत्न सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित  
एच. नं. एच. वृ. एन. / एम. एच. ए. डी. पी. /  
एच. एच. पी. / (टि. सी.) / १३८ / सन २०२२-२०२३  
सुभानराव नलावडे मार्ग, चिंचपोकळी, मुंबई ४०० ०१२



कापला आहे

श्री विजय शिरोवळे



म्हाडा  
MHADA



क्र. दु व पु/उमुअ/पुगा/मिव्य/यु/ १००२  
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ  
गृहनिर्माण भवन, बांद्रा (पूर्व).  
मुंबई - ४०० ०५९.  
दिनांक : १९३०

नियमितीकरण अंतीम आदेश

प्रति,

श्री. श्रीमती वृथाळी अनिल साळवी  
श्री. अनिल यशवंत साळवी

पंचरत्न सहकारी गृहनिर्माण संस्था (नि.)

गाळा क्र. बी-२०५, गेस कंपनी क्षेत्र,

पुनर्रचित इमारत पंचरत्न सहकारी गृहनिर्माण संस्था (नि.)

मु-१२ निवासी / अनिवार्य गाळा क्र. बी-२०५ आपल्या नावे बदली करण्याबाबत.

संदर्भ : या कार्यालयाचे पत्र क्र. दु व पु/उमुअ/पुगा/मिव्य/यु/ १९५३ दिनांक १०/०१/००

महोदय / महोदया,

आपण आपला अर्ज दिनांक १९/३/०० अन्वये पुनर्रचित इमारत पंचरत्न सहकारी गृहनिर्माण संस्था (नि.) गाळा क्र. बी-२०५ क्षेत्रफळ २२५ चौ. फू) मधील मुळ भाडेकरू/ नियमित झालेले भाडेकरू श्री. / श्रीमती सुभाष काशिनाथ काशिनाथ पात्याळ

यांच्या कडून / कडून सदनिका हस्तांतरण केल्याचे पुरावे दिले आहेत. तसेच आवश्यक शुल्क रु. ३३,५५०/- भरलेले असल्यामुळे, अर्ज लक्षात घेऊन आपण दिलेली माहिती सरी आहे असे समजून व याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर ठेऊन वरील सदनिकेचे नियमितीकरण सालील अटी व शर्तीवर आपल्या नावे करण्यात येत आहे.

१) आपण दिलेले कोणतेही कागदपत्र अगर माहिती खोटी असल्याचे शाबीत झाले किंवा मूळ अथवा इतर हक्कदार निदर्शनास आला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच राहिल व आपल्याला गाळ्यांतून निष्कासीत करण्यात येईल व इतर हक्कदारास गाळा वितरण करण्यात येईल. तसेच जर भविष्यात असे आढळले की, वितरण आदेश ज्या भाडेकरूना गाळा वितरीत करण्यात आला आहे तो सरोसरच मूळ भाडेकरू नाही किंवा खोटे कागदपत्राचे आधारे त्यांनी गाळा घेतला आहे, तर गाळे नियमितीकरण सदर आदेश आपोआपच रद्द समजणेत येईल.

२) उपरोक्त निवासी, अनिवार्य गाळा क्र. बी-२०५ च्या नियमितीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे मुद्रांक शुल्क अधिनियम १९५८ चे अनुच्छेद २५ नुसार मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. मूळ गाळे धारक व आपणामधील करार नाण्यावर अथवा अन्य प्रकारच्या दस्तावर राज्य शासनाचे मुद्रांक शुल्क मुदतीत भरण्याची जबाबदारी आपली राहिल त्यासाठी दुय्यम निबंधक मुंबई याचेशी संपर्क साधावा. मुद्रांक शुल्क योग्य त्या मुदतीत न भरल्यास हे आदेश अवैध समजले जातील.

आपला विश्वासू

State Manager  
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ,  
मुंबई.

प्रत : प्रत-सवि, पंचरत्न स.गृ.नि. संस्था (नि.) भाडेकरू यांना माहितीसाठी व क्षेत्रिय पुस्तकाचे नविन रहिवाश्याची नावांची नोंद करण्यासाठी.  
प्रत- दुय्यम निबंधक.



म्हाडा  
MHADA



क्र. पु व पु/उमुअ/पुगा/मिब/पु-९१९५३  
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ  
गृहनिर्माण भवन, बांद्रा (पूर्व),  
मुंबई - ४०० ०५९.  
दिनांक : १०/०७/०७

गाळा नियमितीकरण

प्रति,  
श्री. / श्रीमती वृथावी अनिवशाळवी / श्री. अनिव - 1696

अश्ववंत साळवी

पंचरत्न सहकारी गृहनिर्माण संस्था (नि.)

गाळा क्र. बी-२०५, शश कपनी लेन, खान बुकजी मार्ग,

मुं-१२, विषय : पुनर्रचित इमारत पंचरत्न सहकारी गृहनिर्माण संस्था (नि.)  
निवासी / अनिवशी गाळा क्र. बी-२०५ नियमितीकरण करणेबाबत

संदर्भ : आपले दि. १६/०७/०७ व १७/०७/०७  
आपल्या वॉलेटमधील आपला अर्ज दि. १६/०७/०७

महोदय / महोदया,

आपल्या विनंतीनुसार पुनर्रचित इमारत पंचरत्न सहकारी गृहनिर्माण संस्था (नि.)  
मधील निवासी / अनिवशी गाळा क्र. बी-२०५ (क्षेत्रफळ २२५ चौ. फूट) चे

नियमितीकरण आपल्या नावे बदली करण्याचे मंजूर झाले असून आपण गाळा नियमितीकरण शुल्क

रु. ३३,७५०/- (रुपये तेहवीस हजार सातशे पन्नास मात्र.)

चा अर्जा घावती रु. ५६८९८०, दि. १०/०७/०७ ची वे. ऑर्डर व अंतिम रक्कम  
रु. \_\_\_\_\_ (रुपये) अन्वये केवला आहे

रोसीने या कार्यालयात कामाच्या दिवशी भरावेत व मोहोच  
पावतीची प्रत सादर करावी. तसेच सोबत जोडलेल्या करारनामा भरून सादर करावा.

ये ऑर्डर "मिळकत व्यवस्थापक (पु. गा) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई (" Estate  
Manager (RT), Mumbai Building Repair & Reconstruction Board, Mumbai") सदर  
रक्कम १५ दिवसांत या कार्यालयात येऊन भरावी, अन्यथा आपली विनंती नामंजूर करण्यात येईल,  
याची कृपया नोंद घ्यावी.

याशिवाय उपरोक्त निवासी / अनिवशी गाळा क्र. बी-२०५ च्या नियमिती करणासाठी महाराष्ट्र  
राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क अधिनियम १९५८ चे अनुच्छेद २५ नुसार मुद्रांक शुल्क देय आहे. मूळ गाळेधारक आणि  
आपणामधील करारनाम्यावर अथवा सदर मिळकतीच्या अन्य प्रकारच्या हस्तांतर दस्तावर राज्य शासनाचे मुद्रांक शुल्क  
भरल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे, याचीही नोंद घ्यावी.

आपला विश्वासू,

सोबत - करारनामा.

Estate Manager  
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ  
मुंबई.






# बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम

( बृहन्मुंबई महानगरपालिका )

बम्बे भवन, पो.बॉ. नं. १०२, बम्बे मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१



031.

नाव :

**VRUSHALI ANIL SALVI**  
Mobile No : 98XXXXX423  
Email id : XXa37@rediffmail.com

देयक पाठविण्याचा पत्ता:

**B-205,FLOOR-2,B WING,PANCHRATNA CHS,  
NALAWADE MARG,CHINCHPOKALI  
BRIDGE,PAREL,MUMBAI-400012**

वीज पुरवठ्याचा पत्ता :

**B-205,FLOOR-2,B WING,PANCHRATNA CHS,  
NALAWADE MARG,CHINCHPOKALI  
BRIDGE,PAREL,MUMBAI-400012**

दस्तावेज क्र. Feb-2024 दिनांक 12/02/2024 दिनांक क्र. 402568231071

पुस्तक पृष्ठ क्र. : 568231	ग्राहक क्र. : 568-231-071*4
चक्र : 07	कार खते क्र. : 1762872
पुरवठ्याचा प्रकार : 1P	देयकाचा कालावधी : 03/01/2024
संचारणा क्र. : 899417-X-X	दर प्रवर्ग : 05/02/2024
यंत्रणा क्र. : 2052544	ग्राहक प्रवर्ग : LT I B
मंजूर भार : 0.280	प्रभाग : RESIDENTIAL
अनामत रक्कम जमा : 1528.00	

मासिक देयकाची प्रामाण्य रक्कम 1770.00

मासिक देयक प्राप्त दिनांक 02/02/2024

मास देयकाची रक्कम ₹	मासिक वाढी ₹	देय दिनांक	देय दिनांक पूर्वी रक्कम ₹	देय दिनांक नंतर रक्कम ₹ **
1315.35	1.84	06/03/2024	1310.00	1334

देय दिनांक पर्यंत चालू महिन्याच्या देयकाच्या रकमेवर ग्राहक आणि ग्राहकाची अवस्थेबाबतच्या अद्ययावत आकडेमां जाहीत. मार्गदर्शक नकारांसाठी : 7208835803 / 24101517 / 24194534

वीज खाते नकारांक	वीज खाते नकारांक	वीज खाते नकारांक	वीज खाते नकारांक	कॉन्ट्रोल नकारांक
24114242 / 24117731 8828871641	24111819 / 24190766 / 24190744	24194578	24194578	24146611 / 24186611

**ऑनलाईन निव्वारण प्रणाली**

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, ग्राहक सेवा  
रेणू / दक्षिण विभाग, ब्रेस्ट उपाय, नवीन विस्तारित इमारत, 3 रा मजला, वडाळा रोड, अर्बेडकर कॉलेजजवळी यदाळा, मुंबई - 400 031.  
दूरध्वनी क्र 24190715 / 865700867

संकेत स्थळ : [www.cgfrbest.org.in](http://www.cgfrbest.org.in)  
ई-मेल : [decgrf@bestundertaking.com](mailto:decgrf@bestundertaking.com)

[igrcccsward@bestundertaking.com](mailto:igrcccsward@bestundertaking.com)  
<http://bestundertaking.net:81>

**"IMPORTANT MESSAGE"**

NEFT / RTGS Electricity Bill Payment (IDFC First Bank)

1) Name of Beneficiary : BEST Undertaking  
2) Beneficiary Account Number : BESTXXXXXXXXXX-9 digit Consumer No.  
3) Bank Name and Branch : IDFC First Bank Ltd. Chetna. R.K Sarai.  
4) IFSC Code : IDFC0000010

NEFT / RTGS Additional Security Deposit Payment (IDFC First Bank)

1) Name of Beneficiary : Best Undertaking  
2) Beneficiary Account Number : BESTXXXXXXXXXX-9 digit Consumer No.  
3) Bank Name and Branch : IDFC First Bank Ltd. Chetna. R.K Sarai.  
4) IFSC Code : IDFC0000010

मासिक वीजेचा वापर  
संध आरंभित युनिट्स (kWh) घडिया

Meter No : 2216444	238	Jan-24
	301	Dec-23
	270	Nov-23
	278	Oct-23
	314	Sep-23
	177	Aug-23
	117	Jul-23
	127	Jun-23
	122	May-23
	99	Apr-23
	91	Mar-23

**आपल्या विभागातील बिलदेयक भरणा केंद्र.**

रे वॉर्ड : ब्रेस्ट अधिकारी वसाहत, मद्रासगंज, मुंबई 400 010  
लातनाग : सांख्यिकी मार्केटजवळ, डॉ. अर्बेडकर रोड, मुंबई 400 012  
शिवडी : शिवडी बसस्थानक  
सुपारीबाग : ब्रेस्ट अधिकारी वसाहत, परळ, मुंबई 400 012

NEFT / RTGS Electricity Bill Payment (SBI)

1) Name of Beneficiary : Best Undertaking  
2) Beneficiary Account Number : BESTXXXXXXXXXX-9 digit C  
3) Bank Name and Branch : STATE BANK OF INDIA, MAIN BRANCH  
4) IFSC Code : SBIN00

**BEST & T UNDER TAKING**  
Lalbagh  
Counter No. 003

Feb-24  
185  
64

- 2 MAR 2024

CASH / CHEQUE / DD  
1312  
Rec. No.

वीज पुरवठ्याचे हे बिल ज्या जागेसाठी वीज पुरवठा मंजूर करण्यात आला आहे, ती जागा अधिकृत आहे याचा पुरावा म्हणून मानले जाऊ शकत नाही किंवा पुरावा म्हणून वापरता येणार नाही. तसेच जारी केलेले बिल हे त्या जागेच्या मातकीच्या पुरावासाठी आहे. (अधिकृत पुरावा)

वित्तगत लेखा  
मुख्य अभियंता ग्राहक सेवा

Scan QR code for Payment through IPI Apps.

संदर्भित मुद्रांक शुद्ध मुद्रांक निव्वारण सेवा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर आहे. CSD/20/2023/विभा. संदर्भित दिनांक १९.११.२०२३ ते ३१.१२.२०२३/व्यव. (विभा-३०.११.२०२३)

**M.S. GAJANAN IMAGING PRINT SOLUTIONS**

(ISO 14001:2015)  
(ISO 45001:2018)  
(ISO 9001:2015)  
(GST No. 27AGZPT9968K1ZR)

- \* Offset / Designing / Variable Data Printing Solutions
- \* Supply of Re. manufacture MICR Toner Cartridge
- \* Supply Compatible Toner Cartridge
- \* Cost to the per pages printer

हे विजदेयक कोणत्याही मालमत्तेची किंवा नोंद मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी वापरण्यात येऊ नये.



Members Register No 25

Share Certificate No 25

# PANCHARATNA CO-OP. HSG. SOCIETY LTD.

Pancharatna Building, Subharao Nalawade Marg, Chinchpokli, East, Mumbai, 400 002

Regd. No. MUM / MHADB / HSG / (TC) / 138 / 2022-23

## SHARE CERTIFICATE

This is to Certify that Smt. VRUSHALI ANIL SALVI.

is/are the Registered Holder/s of

Shares Numbered 241

Rs. 50/- each in the above named

TEN  
to 250  
SOCIETY

fully paid up  
inclusive of


Subject to the Bye-laws thereof.

Given under the Common Seal of the  
said

Rs. 500/-

  
Chairman

  
Hon. Secretary

  
Treasurer